

SH/XII/011/2025

03rd May, 2025

Corporate Relationship Department BSE Limited 01st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai-400 001 Scrip Code: 500040 Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 05th floor, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai-400 051. Scrip Code: ABREL

Dear Sir/ Madam,

- Sub: Reminder letter to shareholders of Aditya Birla Real Estate Limited ('the Company') and Advertisement for transfer of Shares to Investor Education and Protection Fund (IEPF)
- Ref: Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A of Listing Regulations, please find attached herewith the following documents:

- 1. Copy of reminder letter sent to shareholders
- 2. Copy of Newspaper Advertisement published in:
 - i. Financial Express (All India edition) dated 03rd May, 2025
 - ii. Loksatta (Mumbai edition) dated 03rd May, 2025

The above-mentioned reminder letters were sent by way of ordinary post to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the demat account of IEPF Authority pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time.

The above information is also available on the website of the Company at <u>www.adityabirlarealestate.com</u>.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly, For **Aditya Birla Real Estate Limited** (formerly Century Textiles and Industries Limited)

Atul K. Kedia Jt. President (Legal) & Company Secretary Encl: as above Aditya Birla Rea



Aditya Birla Real Estate Limited (Formerly known as Century Textiles and Industries Limited) Regd. Office: Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030, India. T: +91 22 2495 7000 I F: +91 22 2430 9491, +91 22 2436 1980 E: abrel.info@adityabirla.com I W: www.adityabirlarealestate.com Corporate ID No.: L17120MH1897PLC000163

Aditya Birla Real Estate Limited (formerly Century Textiles and Industries Limited) CIN: L17120MH1897PLC000163 Reg Off: Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 030 Tel No.: 022 - 2495 7000, 24300351 to 57 Email: ctil.investorrelations@adityabirla.com

30th April, 2025

Name_____

Address_____

Dear Shareholder,

Ref: Folio No. / DP ID, Client ID ______ No. of shares _____

Sub: Notice pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016

This is to inform you that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules') and subsequent amendments thereto, the Company is required to transfer all such shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account, administered by the Authority appointed under the Rules.

From our records, we find that the dividend against the shares held in your name under the above folio / demat account has remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years or more. In view of the same, kindly note, the shares lying to the credit of your folio / demat account as mentioned above, are liable to be transferred to the IEPF Suspense Account of the Government.

You are therefore, requested to claim the unpaid / unclaimed dividends due to you **on or before 31**st **July, 2025,** along with KYC and Nomination form failing which, the shares shall be transferred to the IEPF Suspense Account.

Dividend for the year	Warrant No.	Amount(s)
2017-2018		
2018-2019		
2019-2020		
2020-2021		
2021-2022		
2022-2023		
2023-2024		

The details of dividend amount lying unpaid / unclaimed against your name are as under:

For claiming the unpaid / unclaimed dividend(s) as mentioned above should be addressed to:

Aditya Birla Real Estate Limited

Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400 030. Tel. no.: 022 – 24957000, 24300351 to 57 Email id: ctil.investorrelations@adityabirla.com In case you wish to claim the shares after transfer to the IEPF Suspense Account, including all benefits accruing on such shares, if any, a separate application can be made to the IEPF Authority, in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available on the IEPF website i.e. <u>www.iepf.gov.in</u>. The link to the refund webpage of IEPF authority website will also be made available on our website viz. <u>www.adityabirlarealestate.com</u>.

Please note that SEBI vide circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07, 2024 & circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated 17th May 2023 (now rescinded due to issuance of Master Circular dated May 07, 2024), as amended from time to time, has made it mandatory for updating the KYC details. A communication vide letter dated 23rd April, 2025 in this regard has already been circulated to the shareholders by the Company's RTA viz. MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited).

A folio will be considered as KYC compliant on registration of all details viz. postal address with pin code, telephone/mobile no., email address, Permanent Account Number (PAN linked with Aadhar), nominations, bank details such as name of the Bank and branch details, Bank Account No., MICR No, IFSC Code, etc. Please note that the relevant forms for updation of KYC and Nomination details viz.; Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13, SH-14 and SEBI circular are available on the Company website at <u>www.adityabirlarealestate.com</u> as well as RTA's website at <u>www.in.mpms.mufg.com</u>

In case you have any queries or need any assistance in this regard, please contact:

- (i) Company's RTA viz. MUFG Intime India Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Tel. No: +91-8108116767, Fax 022-49186060, Email Id: <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u>
- (ii) Secretarial Department of the Company at Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai
 400 030 Attn. Mr. Harish Anchan, Tel. No: 022 2495 7178, Email: ctil.investorrelations@adityabirla.com.

Thanking you,

For Aditya Birla Real Estate Limited (Formerly Century Textiles and Industries Limited) Sd/-

Atul K. Kedia Jt.President (Legal) & Company Secretary

FINANCIAL EXPRESS

11

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund

Investment Manager : Canara Robeco Asset Management Co. Ltd.

Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel.: 6658 5000; Fax: 6658 5012/13; www.canararobeco.com; CIN No.: U65990MH1993PLC071003

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 4

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF ALL SCHEMES OF CANARA ROBECO MUTUAL FUND AND THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF CANARA ROBECO MUTUAL FUND

Conversion of Board of Trustees to Trustee Company:

As per the requirements of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, trustees in the form of a board of trustees shall be converted to a trustee company with prior approval of SEBI. SEBI, vide its letter dated September 23, 2024, granted its no-objection for conversion of the Board of Trustees of Canara Robeco Mutual Fund into a Trustee Company. Accordingly, on October 01, 2024, Canara Bank and ORIX Corporation Europe N. V. (Sponsors of Canara Robeco Mutual Fund) had incorporated a private limited company, named CRMF Trustee Private Limited ("Trustee Company"), to act as the "trustees" of Canara Robeco Mutual Fund ("the Fund"), in place of the structure of Board of Trustees. The amended Trust Deed was executed between the Settlor, Sponsors, Trustees and the Trustee Company on March 05, 2025 and the amended Trust Deed was registered on April 15, 2025.

In this regard, investors are requested to note that, with effect from April 15, 2025 ("Effective Date"), the Trustee Company has assumed the trusteeship responsibilities of the Fund, including the following:

- Taking full responsibility of the management and the administration of the Schemes of Canara Robeco Mutual Fund including the matters relating to the reconciliation of accounts (as if the Schemes had been floated by the Trustee Company on the Effective Date).
- ii. Assuming trusteeship of the assets and liabilities of the Schemes including outstanding borrowings, unclaimed dividends and unclaimed redemptions, if any.
- iii. Assuming all responsibilities and obligations relating to the investor grievances, if any, in respect of the Schemes taken over, in accordance with and pursuant to SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and various circulars issued thereunder.

Accordingly, the following terms/disclosures are modified in the SID and KIM of all Schemes of Canara Robeco Mutual Fund and SAI of Canara Robeco Mutual Fund (as applicable) ("collectively referred to SID, KIM and SAI hereinafter") with effect from April 15, 2025:

The following section on the front page and elsewhere in the SID, KIM and SAI, as applicable, is amended as under: 1.

Existing	Revised				
Name of the Trust: Canara Robeco Mutual Fund Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001.	Name of the Trustee Company: CRMF Trustee Private Limited CIN: U66301MH2024PTC433040 Address: Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001.				

2. The term "Board of Trustees" or "Board of Trustees of Mutual Fund" wherever appearing in the SID, KIM and SAI is replaced with the term "Trustee Company" or the term "Trustees", as applicable and as per the context.

3. The provisions under sub-section A 'Constitution of the Mutual Fund', appearing under Section I 'Information about Sponsor, AMC and Trustee Company' in the SAI are replaced with the following provisions:

"Canara Robeco Mutual Fund (CRMF) (formerly Canbank Mutual Fund) was originally constituted as a trust on 17/12/1987 in accordance with the provisions of the Indian Trusts Act, 1882 (2 of 1882) by Canara Bank as the Settlor/Sponsor and is duly registered with Securities and Exchange Board of India (SEBI) vide registration no. MF/004/93/4 dated 19.10.1993. Subsequently, in 2007, pursuant to a Joint Venture between Canara Bank (51%) & ORIX Corporation Europe N V ('OCE') (formerly known as Robeco Groep N V) (49%) in the asset management company, OCE was inducted as the co-Sponsor in the Mutual Fund, which was renamed as Canara Robeco Mutual Fund. CRMF is administered by the Trustee Company. The Trust Deed has been registered under the Indian Registration Act, 1908."

4. The heading of sub-section C viz. "Board of Trustees (The Trustees)", appearing under section I "Information about Sponsor, Asset Management Company and Trustees", the first paragraph under the said sub-section and the table on 'Details of Trustees' appearing under the said sub-section in the SAI is replaced with the following:

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

3

Reliance

Industries Limited

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
T.	364673	Anant Rai Maganlal	145	6241774-776	131326481-625
		Shanghvi	145	52454234-237	1221609790-934
			27	58311740-740	1618735033-059
			317	62322992-992	2194096526-842
	22423-01127/020		634	66552029-029	6864756721-354
2	82231897	Kamlaben Rambhai Patel	89	53739026-028	1259086680-768
			10	59072247-247	135670720-729
			14	59072247-247	183973870-883
			15	59072247-247	258345868-882
			11	59072248-248	25620800-810
			14	59072248-248	43498190-203
			20	59072248-248	83340747-766
			5	59072248-248	135670715-715
			178	62348636-636	2196263796-973
80	851652-52310	Sector and sector and sec	356	66589535-535	6867535718-073
3	6559221	Madhvi Karandikar	100	2327435-436	46988948-047
		Prabhakar Karandikar	50	5238380-382	86068925-974
			50	6555723-723	137661410-459
			40	12987813-813	261016925-964
			240	51712607-612	1188751158-397
			480	62395195-195	2200801377-856
			960	66644929-929	6873069729-688
4	48675247		150	51623514-516	1185028149-298
		Goyal	20	56392939-939	74914579-598
		Vishwanath R Agarwal	20	56392939-939	74914599-618
		Meena V Agarwal	10	56392939-939	148281599-608
			8	56392940-940	148281609-616
			12	56392940-940	185186949-960
			12	56392940-940	291207000-01
				56392940-940	330207604-604
			1	56392940-940	330207605-605
			1	56392940-940	330207606-606
			10	56392940-940	398603185-194
			5	56392940-940	398603195-199
			50	56392941-941	398603035-084
e	1000000000		300	62253053-053	2188970082-381
5	4310993	Om Prakash Sharma	5	691516-516	17750268-272
			11	1080728-728	26106219-229
			14	2231645-645	43915273-286
			12	5104593-593	84039985-996
			10	10459871-871	187292712-721
			55	16675879-880	467116855-905
			107	51553862-864	1182476322-428
2	40103000	14 10 10 14 10 10 10	214	1 - CONTRACTOR CONTRACTOR CONTRACTOR	2206192684-897
6	46123221	Renu Gupta	227	62298738-738	2192263323-545
	10 12 2 2 2	10 M	454	THE PROPERTY OF THE	6862145841-294
7	49432381	Veena Kanwal	398	62399244-244	2201357611-008
		Sunil Kanwal	796	66648671-671	6873594092-887
		Total	6803		

Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim

Place : Mumbai

J

HIDAL

Place: New Delhi

Date: May 02, 2025

Date : May 2, 2025



NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub: Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules') notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time.

The IEPF Rules, amongst other, contain provisions of transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Suspense Account ('IEPF Suspense Account').

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their address registered with the Company, or the Depositories informing them about their shares being liable to be transferred to IEPF Suspense Account. These relate to dividend declared for the financial year 2017-18 and which are liable to be transferred to the IEPF Suspense Account during the financial year 2025-26. The list of Shareholders along with the folio Number/DPID & Client ID to whom the intimation has been sent is uploaded on the website of the Company at www.adityabirlarealestate.com. Shareholders can verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred by visiting the Company's website. In case no communication is received from the Shareholders on or before 31" July, 2025, the Company shall, in compliance with the said IEPF Rules transfer the shares to the IEPF Suspense Account.

In order to enable the Company to credit the dividend amount directly into the bank account, the shareholders are requested to write/send an email to the Company or MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited) ("RTA") at the address/email IDs mentioned below together with a copy of a cancelled cheque of the bank account into which the dividend should be credited; Form ISR-1 and ISR-2 duly filled; self-attested copy of PAN Card and request letter. In case the cancelled cheque does not bear the shareholder's name, copy of bank passbook statement duly self-attested should be attached.

We take this opportunity to remind shareholders who have not registered their email IDs to do so at the earliest by registering the same at the below mentioned email lds.

Shareholders may note that even upon transfer of shares/ dividend to the IEPF Suspense Account, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF, for which detailed procedure and requirements are available at www.iepf.gov.in.

For further information/clarification on this matter, the concerned shareholders may contact on the following addresses of the Company or its RTA:

Aditya Birla Real Estate Limited (formerly Century Textiles and	MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India
Industries Limited)	Private Limited)
Century Bhavan, Dr. Annie Besant Road,	C-101, 247 Park, LBS Marg,
Worli, Mumbai-400 030.	Vikhroli (West), Mumbai-400 083.

Tel: 022- 4918 6000

For ADITYA BIRLA REAL ESTATE LIMITED

Jt. President (Legal) & Company Secretary

Sd/-

ATUL K. KEDIA

(formerly Century Textiles and Industries Limited)

"C. The Trustee

CRMF Trustee Private Limited ("Trustee Company"), through its Board of Directors, shall discharge its obligations as trustee of Canara Robeco Mutual Fund. The Trustee ensures that the transactions entered into by the AMC are in accordance with the SEBI Regulations and will also review the activities carried on by the AMC.

Details of Trustee Directors:-

Name	Age/Qualification	Brief Experience
Mr. Nageswara Rao Y (Independent Director	64, B. Com, CAIIB, Certificate Course in	Mr. Nageswara Rao Y is a career banker having worked 36 years with Vijaya Bank and thereafter with Syndicate Bank and Bank of Maharashtra.
୫ Chairman)	Computer Applications	He started his career as Probationary Officer with Vijaya Bank and rose to the position of Executive Director of the Bank. During his tenure with the Bank, he has worked in various capacities including Head of various departments and has rich and cross functional banking experience in Planning & Development, Merchant Banking Division, Card Division, Marketing & Public Relations, IT, MIS, Risk Management, Alternative Delivery Channels and related functions. Thereafter, he was associated with Syndicate Bank and Bank of Maharashtra as an Executive Director.
Mr. Bachina Subba Rama Rao (Independent Director)	67, MA (Economics), JAIIB	Mr. Bachina Subba Rama Rao is a seasoned banker having worked for more than 25 years in the Banking Industry. He has held various positions from Branch Head to General Manager in Andhra Bank & was also appointed as an Executive Director in Vijaya Bank for 4.4 years. As General Managers at Andhra Bank, he was in charge of the Inspection Department, associated with the "Committee on Review & Revamp of Internal Audit & Concurrent Audit Systems in Public Sector Banks". In Vijaya Bank, he handled Human Resources, Recovery Management, Credit Monitoring & Supervision, Credit Policy, Legal & Fraud, Board Secretariat, Compliance, Inspection Audit & Supervision Departments. He was also awarded the Best Banker of the year (For NPA Management) Skotch Award for the year 2017.
Mr. Jai Diwanji (Associate Director)	52, B.S.M. in Finance, Tulane University, New Orleans, U.S.A. B.A. in Law (University of Cambridge, U.K) Legal Practice Course, College of Law, London, U.K.	Mr. Jai Diwanji is presently a partner in Desai & Mr. Diwanji, Advocates & Solicitors. Mr. Jai Diwanji is a practicing advocate of over 13 years' experience. As a part of his practice, he advises corporate and non-corporate clients in the areas of Mergers & Acquisitions, Private Equity, and general corporate law.
Mr. Joseph Silvanus (Independent Director)	60, Bachelor of Economics (Honors), MMS, INSEAD's Advanced Management Program	Mr. Joseph Silvanus is a career banker, having worked 27 years with ANZ Grindlays and thereafter with Standard Chartered Bank across various geographies. He was CEO Standard Chartered Bank in Nepal, holding additional governance responsibility of Afghanistan and Bhutan. With deep working knowledge of financial markets across ASEAN; he drove sovereign engagement around ratings advisory, public policy guidance and development of capital markets. He played a pivotal role working with Multilateral/ Bilateral agencies, Development Finance and socially responsible Investors, for directing specific program based support towards entities in ASEAN and South Asia. Among the various positions held by him, he had been the CEO of Standard Chartered Bank in Afghanistan. He is the Promoter & Director of Coracle Capital Consulting and Corporate Services Pvt. Ltd., acts as a Strategic Advisor to eKisan Credit, Baroda and is the Chairman of the Board of Nidan Hospital, Kathmandu. Further, he is the Strategic advisor for Dolma Impact (Private Equity) Fund and other Group entities in Nepal and heads Dolma Consulting, the advisory arm of Dolma Group besides being its Managing Partner.
Mr. Hardeep Singh Ahluwalia (Associate Director)	58, Graduate in Agriculture, CAIIB, Certification in Credit Management, Diploma in Computer Applications in Financial Management	Mr. Hardeep Singh Ahluwalia is a career banker having worked 31 years with Allahabad Bank (now Indian Bank). He started his career as Agricultural Field Officer with Indian Bank and rose to the position of General Manager of the Recovery Department of the Bank. During his tenure with the Bank, he has worked in various capacities including Lead District Manager, Head of the International Branch, Zonal Head, Chandigarh & FGM/CGM Kolkata and various other verticals at administrative offices. He has also contributed immensely to the Sports Field as the President of Indian Bank Cultural & Sports Committee.
Ms. Pallavi Kanchan (Independent Director)	56, MBA, Faculty of Management Studies, University of Delhi B.A. Economics (Hons), St Stephens College	Ms. Pallavi Kanchan is currently holding position of Independent Director at Axis Finance Limited, Purearth Infrastructure Limited and a director at Karta Initiative India Foundation. She has rich experience of over two decades in banking having worked with foreign banks like The Hongkong and Shanghai Banking Corporation Ltd, Standard Chartered

Worli, Mumbai-400 030. with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited" Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda Tel: 022- 2495 7000 Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice E-mail ID: ctil.investorrelations@adityabirla.com | E-mail ID: mt.helpdesk@in.mpms.mufg.com failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

> for Reliance Industries Limited Sd/-Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer

www.ril.com

JINDAL SAW LIMITED

Place: Mumbai

Date: 2" May, 2025

CIN - L27104UP1984PLC023979 Regd. Off.: A-1, UPSIDC Indl. Area, Nandgaon Road, Kosi Kalan, Distt. Mathura (U.P.)-281403 Corp. Office : Jindal Centre, 12, Bhikaiji Cama Place, New Delhi- 110066

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

	(₹ in Crores)										
S.	Particulars	Standalone					Consolidated				
No.	Faiticulais	Q	uarter ende	ed Year ended		Quarter ended			Year ended		
		31.03.2025 Refer Note 1							31.03.2024 Refer Note 1		31.03.2024 Audited
1.	Total income from operations	4,449.46	4,520.89	5,006.10	18,177.70	18,232.97	5,067.48	5,293.25	5,493.68	20,947.84	21,125.90
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary items)	635.31	626.37	710.33	2,487.92	2,188.28	465.66	637.86	665.80	2,322.69	2,216.48
3.	Net Profit / (Loss) for the period before tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	635.31	626.37	710.33	2,487.92	2,188.28	465.66	637.86	665.80	2,322.69	2,216.48
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	174.05	477.40	500.07				470.00	100.07	4 450 04	4 500 07
	(after Exceptional and/or Extraordinary items)	474.25	477.16	529.07	1,874.47	1,614.10	86.92	479.38	480.37	1,458.04	1,592.87
5.	Total comprehensive income for the period /year										
	[Comprising profit/(loss) for the period/ year (after	470.79	476.15	521.48	1,868.00	1 610 00	78.10	500.15	471.74	1 460 71	1,607.13
6.	tax) and other comprehensive income (after tax)] Paid up Equity share capital	63.95	63.95	63.95	63.95	1,610.09 63.95	63.95	63.95	63.95	1,469.71 63.95	63.95
7.	Reserves (excluding revaluation reserve)	11,874.10		10,127.38	11,874.10		05.95	05.95	03.95	11,347.01	10,029.38
8.	Net worth	11,938.05		10,191.33	· ·	'	11,410.96	11 662 43	10,093.33	11,410.96	10,023.33
9.	Outstanding Debt	2,996.41	3,405.83		2,996.41	3,886.92		4,690.98	5,586.54	4,645.76	5,586.54
10.	Debt Equity Ratio	0.25	0.30	0.38	0.25	0.38	0.41	0.40	0.55	0.41	0.55
11.	Earnings per share (of ₹ 1 each) (*not annualised)						••••			••••	
	(1) Basic	7.45*	7.50*	8.32*	29.44	25.39	4.58*	7.96*	7.90*	27.31	26.38
	(2) Diluted	7.43*	7.46*	8.29*	29.35	25.35	4.56*	7.92*	7.89*	27.22	26.33
12.	Debt Service Coverage Ratio	6.06	2.20	2.80	2.36	3.91	2.18	1.96	2.50	1.84	3.25
13.	Interest Service Coverage Ratio	8.64	6.47	6.81	7.08	5.51	5.50	5.60	5.67	5.73	4.95
# - Ex	Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable										

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable. Note:

1 The figures for the quarter ended March 31, 2025 and March 31, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures upto third quarter of the respective financial year which were subject to limited review by the auditor.

2 The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated financial results for the year ended on 31st March 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the year on 31st March 2025 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com/ www.bseindia.com) and on the Company's website (www.jindalsaw.com)





Sminu Jindal Managing Director DIN:00005317

Scan QR code to view Results



Heritage

HERITAGE FOODS LIMITED

CIN: L15209TG1992PLC014332

Regd. Office: H. No.8-2-293/82/A/1286, Plot No.1286, Road No. 1 & 65, Jubilee Hills, Hyderabad-500033, Telangana, India

		Z Grindlays Bank. As Director Global Banking in HSBC, she spearheaded oss frontline Relationship and Support Managers and was responsible for		Tel:+91- 040 - 2339 1221 / 222 E-mail: hfl@					tagefoo	ds.in	
	Strategy, P&										
	Ltd, publisher director on th	was also appointed as CEO of The Indian and Eastern Engineers Co. Pvt of Verve and IQ magazines. She has also held the position of independent e Board of Mahindra Holdings Limited. She espouses the causes of higher elihood for craftspeople and women empowerment and is actively engaged ector.	(Manager amended 2') and pu if any, ap	to the Section 108, 110 and other applicable provisions, if an nent & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SE from time to time, Secretarial Standards issued by Institute or rsuant to the guidelines and relevant circulars issued by Minis proval of the members of the Company was sought through ns as circulated in the Postal Ballot Notice dated March 11, 2	BI (Listing Ob f Company Se stry of Corpora n Postal ballo	oligations and ecretaries of I ate Affairs, Go	l Disclos ndia, Nev overnme	ure Requ w Delhi(nt of India	uirements ICSI) on a and oth	s) Regulatio General Me er applicabl	ons, 2015 as eetings ('SS- le provisions
	그는 것 같은 것 같	onsibilities and functions of the Board of Trustees', under sub-section C, agement Company and Trustees", in the SAI is changed as stated below:	The Posta	al Ballot Notice containing Special Resolutions together with April 1, 2025 through electronic mode to those members wh	the Explanato						
	Existing text	Revised text		ears on the Register of Members/List of Beneficial Owners ma opies of the Postal Ballot Notice is being sent through courier	•	•				•	
	The duties, responsibilities and functions of the Board of Trustees of Fund are contained in the Principal Trust Deed (amended and restate dated 26th September, 2007.	he The duties, responsibilities and functions of the Trustees Company ed) of the Fund are contained in the Trust Deed, as amended from time to time.	their Depo The Boar	bsitory Participants as on Friday, March 28, 2025. d of Directors of the company had appointed Mr. A Ravi Shar Secretaries, Practicing Company Secretaries, Hyderabad as	nkar (M No: F	CS-5335, CP	No: 431	8), Partn	er of M/s	s. Ravi & Sul	bramanyam
	The definition of the term 'Trustees' appearing the heading 'A. Def II in the SIDs of all Schemes of Canara Robeco Mutual Fund is cha	initions/Interpretation', under sub section I 'Introduction', under section nged as stated below:	in a fair and subm	itted his report to the Chairperson of the Company on Frid declared the following results of the Postal Ballot on Friday,	ny of the votes lay, May 2, 20	polled electr 025. Based o	onically on the So	up to 5:00 crutinizer	0 p.m. or Report,	n Thursday, l the Chairpe	May 1, 2025
	Existing text	Revised text		the Postal Ballot conducted through E-voting for the Special	-	-					
	Trustees mean Trustees appointed from time to time and include Trustees Company, if incorporated.	e a CRMF Trustee Private Limited, a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 or any other body corporate acting as Trustee of the Mutual Fund.	Resolution No	Particulars of the Resolution	Total e-voting	P No of Vot Favo	es in	llots Res No of \ Agai	/otes	No of Votes	No of Less
	It may be noted that necessary/incidental changes, if any, shall be r Fund in the above regard.	nade in the SID and KIM of the Schemes and SAI of Canara Robeco Mutual	1	Appointment of Dr. Muddana Sambasiva Rao	received	Votes 5,72,62,287	%	Votes	%	Abstain 302	Votes 226
The	SID and KIM of the Schemes of Canara Robeco Mutual Fund and	he SAI of Canara Robeco Mutual Fund will stand modified to the extent		(DIN:01887410) as a Director of the Company	0,70,40,071	0,72,02,207	00.00	00,200	0.14		220
	itioned above. he other terms and conditions of the SID and KIM of the Schemes a	nd SAI of Canara Robeco Mutual Fund will remain unchanged.	2	Appointment of Dr. Muddana Sambasiva Rao (DIN:01887410) as a Whole-time Director of the Company for a term of 5 consecutive years commencing from April 1,	5,73,43,071	5,72,70,612	99.87	71,855	0.13	202	402
	Notice cum Addendum forms an integral part of the SID and KIM eco Mutual Fund.	of the Schemes of Canara Robeco Mutual Fund and the SAI of Canara	Based on	2025, and payment of remuneration the above, the Special Resolutions as circulated in the Pos	stal Ballot Not	ice dated Ma	arch 11	2025 for	approva	l of the men	mbers of the
NOU	eto Mutuai runu.	For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd. (Investment manager for Canara Robeco Mutual Fund)	Company	vide Postal Ballot through remote e-voting was declared a cated to the Stock Exchanges (BSE & NSE) and been posted or	nd passed wi	th requisite r	najority. ıy i.e. ww	The resu w.heritag	It of the efoods.in	Postal Balle	ot has been Scrutinizer's
	e: 22-04-2025	Sd/-							Sd	/-	
Plac	e: Mumbai Mutual Fund investments are subject to market	Authorised Signatory isks, read all scheme related documents carefully.		lyderabad I2-05-2025			Со	mpany Se		Compliance	e Officer
	이 지역 것에서 가지 않는 것이 같아. 지역 이 가지 않는 것이 같아. 같이 있는 것이 있는 것이 없는 것이 같이 있는 것이 같이 있는 것이 같아. 것이 있는 것이 같아. 것이 있는 것이 같아. 것이	2. 다양 같은 말 다 있는 사용은 가 있다. 이번 것은 것은 것은 것은 것은 것은 것은 것은 것을 것 같은 것을 가 있는 것을 것 같아요. 가 있는 것은 한 것은 것을 하는 것을 것 같이 있는 것을	- Duto . (



एअर मार्शल एन. तिवारी हवाई दलाचे नवे उपप्रमुख

नवी दिल्ली : एअर मार्शल



कार्यभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल एस. पी. धारकर यांची जागा घेतली, जे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. हवाई दलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार

स्वीकारण्यापूर्वी एअर मार्शल तिवारी गांधीनगरस्थित दक्षिण पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यरत होते. तिवारी यांना हवाई दलाचे मुख्यालय वायू भवन येथे 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात

'वक्फ'विरोधातील आणखी एक याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या नवीन याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांचे खंडपीठ ५ मे रोजी या मुद्द्यावर दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहेत. २९ एप्रिल रोजी खंडपीठाने कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या १३ याचिका विचारात घेण्यास नकार दिला होता. ७० हून अधिक याचिकांपैकी फक्त पाच

याचिकांवर सुनावणी होईल असे खंडपीठाने यापूर्वी स्पष्ट केले होते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना धमकी

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना शुक्रवारी धमकीचे दोन फोन आले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनाही धमकीचे फोन आले होते. दरम्यान, मंगळुरूमध्ये गँगस्टर सुहास शेट्टीच्या हत्येत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून त्यांना अटक करून कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. सीरियातील राष्ट्रपती

भवनाजवळ इस्रायलचा हल्ला

दहशतवादविरोधात पाकचे सहकार्य अपेक्षित

देश-विदेश

अमेरिकी उपाध्यक्ष व्हान्स यांचा आशावाद

पीटीआय, वॉशिंग्टन

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत अशा रीतीने प्रत्युत्तर देईल, की त्याचे रूपांतर व्यापक प्रादेशिक समस्येत होणार नाही, अशी आशा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या भूमीवरून काही वेळा आगळीक करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास पाकिस्तान भारताला सहकार्य करील, अशी अपेक्षा

असल्याचेही व्हान्स यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जे. डी. व्हान्स यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातीत ताणले गेलेले संबंध यांवर भाष्य केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांबाबत काळजी वाटत

असल्याचे व्हान्स म्हणाले. अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा प्रकारे उत्तर देईल की ज्यामुळे व्यापक संघर्ष निर्माण होणार नाही.

भारताशी लवकरच अमेरिकेचा व्यापार करार

व्यापार करारासंदर्भात भारताबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती जे. डी. व्हान्स यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आयात कराबाबत चर्चा करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखर मृत्सद्दी असल्याचे सांगत व्हान्स यांनी वाटाघाटीबाबत संतुलन साधणार असल्याचे स्पष्ट

पीटीआय, तिरुअंनतपुरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी

केरळमधील विळींजम आंतरराष्ट्रीय

बंदराचे उद्घाटन केले. येत्या काही

वर्षांत या बंदराची क्षमता तिप्पट

होणार असून जगातील मोठी

मालवाहू जहाजे येथे सहजपणे येऊ

शकतील तसेच या बंदरामुळे

केरळात आर्थिक स्थैर्य लाभेल,

बंदर प्रकल्पामुळे भारताचे

किनारपट्टीवरील राज्य आणि शहरे

विकसित भारताच्या विकासासाठी

एक प्रमुख केंद्र बनतील, असे

पंतप्रधान म्हणाले. पायाभूत सुविधा

आणि व्यवसाय करण्याची सुलभता

एकाच ठिकाणी प्रोत्साहित केली

जाते तेव्हा अर्थव्यवस्था

असे ते म्हणाले.



'मोदी कणखर' व्हान्स यांनी या चर्चेत पंतप्रधान

नरेंद्र मोदी कणखर मुत्सद्दी असल्याचे कौतूक करतानाच भारतावर अमेरिकेचा फायदा घेत

असल्याची टीकादेखील केली. परस्पर शुल्क टाळण्यासाठी व्यापार करणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत असू शकतो, असे भाकीतही त्यांनी वर्तवले

केले 'सुरक्षा परिषदेची लवकरात लवकर बैठक व्हावी'

न्यूयॉर्कः भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव निवळण्यासाठी प्रत्येक

देशांना आपापली मते या ठिकाणी मांडता येतील. ग्रीसचे 'यएन'मधील कायमस्वरुपी प्रतिनिधी आणि सुरक्षा परिषदेचे मे महिन्यातील अध्यक्ष इव्हॅन्जिलॉस सेकेरिस यांनी हे मत व्यक्त केले. अशा बैठकीची विनंती आली, तर ती व्हायला हवी, लवकरात लवकर व्हायला हवी, असे ते म्हणाले.

८६८६ कोटींच्या प्रकल्पाचे पंतप्रधानांकडून उद्घाटन

बंदरामुळे केरळात आर्थिक स्थैर्य

25

- **नरेंद्र मोदी,** पंतप्रधान

दिला आहे.

केदारनाथ धामचे दरवाजे उघडले



जम्मू/श्रीनगरः नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधी कराराचे पुन्हा उल्लंघन करून गोळीबार केला. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारताच्या लष्कराने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमावर्ती भागातील नागरिकांनी वैयक्तिक संरक्षणासाठी बांधलेल्या बंकरमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. कुपवाडा, बारामुल्ला पूँछ, नौशेरा, अखनूर या भागात छोट्या तोफांचा मारा पाकिस्तानने केला



द्रुतगती महामार्गावर हवाई दलाचे 'लँड अँड गो'

शाहजहाँपूरः हवाई दलाने शुक्रवारी 'लँड अँड गो' हा सराव उत्तर प्रदेशातील गंगा द्रतगती महामार्गावरील साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यात केला. देशाच्या संरक्षणसिद्धतेत यामुळे महत्त्वाचा टप्पा आपण गाठला आहे. या महामार्गावर दिवसा व रात्री लढाऊ विमाने उतरण्याची क्षमता यामुळे निर्माण झाली आहे.

देशातील अशी ही पहिली हवाई धावपद्मी असणार आहे. लढाऊ विमानांना आणीबाणीच्या वेळी उतरण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे. यापूर्वी लखनौ-आग्रा महामार्गावर आणि पूर्वांचल द्रुतगती महामार्गावर अशी सुविधा उपलब्ध आहे. पण, त्या ठिकाणी फक्त दिवसाच विमानांना उतरता किंवा उड्डाण करता येते.

पाश्चिमात्त्यांसाठी काही दशके

जातगणनेवरून केंद्राला घेरणार कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेसची रणनीती



लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जातनिहाय जनगणनेची केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर. या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाचे श्रेय भाजपने घेण्यास सुरुवात केल्यामुळे शुक्रवारी काँग्रेसने कार्यकारी समिती बैठकीत प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखली. हा मुद्दा काँग्रेसच्या हातून निसटू नये यासाठी जातगणनेच्या इतर संवेदनशील मुद्द्यांवरून केंद्राची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. समितीच्या बैठकीत

पहलगामसंदर्भातही ठराव संमत केला गेला. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने केली होती. जातगणनेला कडाडन विरोध करणाऱ्या भाजपला अखेर नमते घ्यावे लागले. त्याचे श्रेय बैठकीमध्ये राहल गांधींना देण्यात आले. '१६ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान मोदींना पत्र लिहन हीच मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने जातगणनेला विरोध केला होता. मग, भाजपचे

अचानक हृदय परिवर्तन कसे झाले'.

असा प्रश्न पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन

मुद्यांना टरावात महत्त्व बैठकीमध्ये जातगणनेच्या पूढील टप्प्यांबाबतही चर्चा करण्यात आली खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा असल्या पाहिजेत, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली पाहिजे, या मुद्द्यांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. २०१९ व २०२४च्या लोकसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात तसेच, २०२२ मधील उदयपूर, २०२३मध्ये रायपूर या दोन्ही अधिवेशनामध्येही

राहुल गांधींनी मांडलेल्या

जातगणनेची मागणी कॉंग्रेसने केली होती, त्याचा उल्लेख ठरावामध्ये करण्यात आला. मात्र, राहुल गांधींनी मांडलेल्या दोन नव्या मुद्द्यांना ठरावामध्ये अधिक महत्त्व देण्यात आले आहे. खरगे यांनी बैठकीमध्ये केला.

कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी प्रामुख्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना निमंत्रण देण्यात आले होते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खूही बैठकीला हजर होते.

दहशतवाद्यांशी संबंधांचा पाकिस्तानला इतिहास

'पाकिस्तान पीपल्स पार्टी'चे प्रमुख बिलावल भुट्रो-झरदारी यांची कबूली

पीटीआय, लंडन/इस्लामाबाद

'दह्रशतवादी गटांबाबत पाकिस्तानला इतिहास आहे आणि तो गोपनीय आहे, असे मला वाटत नाही. अशा इतिहासामुळे आपण त्रासातून गेलो आहोत. पाकिस्तान त्रासातून गेला आहे. दहशतवाद्यांच्या लाटांवर लाटांतून आपण सारे गेलो आहोत,' अशी कबुली पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली.

पाकिस्तानच्या इतिहासाचा मुद्दा असेल, तर तो

खरे आहे. की तो एक इतिहासातील दुर्दैवी भाग होता. या इतिहासात आम्ही एकटे नव्हतो.

- बिलावल भुट्टो, प्रमुख पाकिस्तान पीपल्स पार्टी

असिफ यांनी नुकतेच पाकिस्तानने



वक्तव्य केले. माजी पंतप्रधान आणि भुट्टो यांच्या आई बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा

दहशतवाद्यांनी हत्या केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

उत्तर भारतात पावसाचे सात बळी

पीटीआय, नवी दिल्ली

उत्तर भारतातील अनेक भागांत शुक्रवारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने थैमान घातले. या दरम्यान झालेल्या विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती तर पावसामुळे २००हून अधिक विमानांनाही विलंब झाला. शुक्रवारी सकाळी दिल्लीत

धुळोंच्या वादळाचे लोट उठले. त्यानंतर तीन तास पावसाने थैमान घातले. यामुळे विमान उड्डाणांना विलंब झाला. गुडगाव, फरीदाबाद



पाण्याखाली गेले होते. दिल्लीतील नजफगढ भागात एक घर



जुब्बरहट्टीच्या अनेक भागांत गारपीट झाली, तर राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले. हवामान विभाग केंद्राने राज्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

उत्तर प्रदेशात वीज

कोसळून तीन टार

उत्तर प्रदेशात वीज कोसळण्याच्या

दल्ली पाण्यात आणि मथरा येथील वर्दळीचे रस्ते



सोनिया गांधी, राहुल यांना नोटीस



दमास्क : दक्षिण सीरियातील अल्पसंख्याक समुदायाची वस्ती असलेल्या गावांमध्ये न जाण्याचा इशारा सीरियाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर इस्रायलच्या हवाईदलाने शुक्रवारी पहाटे राष्ट्रपती भवनाजवळ हल्ला केला.इस्रायलने या आठवड्यात सीरियावर केलेला हा दुसरा हल्ला असून हा हल्ला सीरियातील नव्या नेतृत्वाला कठोर इशारा असल्याचे सूत्रांनी सांगितले, ज्यात हयात तहरीर अल-शाम यांच्या नेतृत्वाखालील इस्लामी गटांचाही समावेश आहे. सीरियन सरकार समर्थक आणि डुझ समुदायाचे अल्पसंख्याक यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीदरम्यान हा हल्ला झाला आहे.

गाझाला मदत घेऊन जाणाऱ्या जहाजावर ड्रोनहल्ला!

तेल अविव : गाझासाठी मदत घेऊन जाणाऱ्या एका जहाजावर शुक्रवारी माल्टाच्या किनाऱ्याजवळ असताना ड्रोनने हल्ला केला, असे मदत सामग्रीची व्यवस्था करणाऱ्या मानवतावादी गटाने सांगितले. या हल्ल्यात आग लागली, पण ती नियंत्रणात आणण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जहाजाने मदतीसाठी केलेला कॉल मिळाल्यानंतर जवळच्या एका बोटीने प्रतिसाद दिला. या जहाजावर १२ क्रू सदस्य आणि ४ नागरिक होते, असे माल्टा सरकारने सांगितले. तर त्यांच्या जहाजावरील कोणालाही दुखापत झाली नाही, असे 'फ्रीडम फ्लोटिला' युतीकडून ईमेलद्वारे सांगण्यात आले. ड्रोनमुळे आग लागल्याचा कोणताही पुरावा या गटाने दिलेला नाही, परंतु त्यांनी सामूहिक केलेल्या एका चित्रफितीमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू येतो, तर दुसऱ्या चित्रफितीमध्ये आग भडकलेली दिसत आहे.

भरभराटीला येते, असे ते म्हणाले. देशातील मुख्य पायाभूत सुविधा वाढविल्यानंतर आता जागतिक व्यापारातील भारताची रणनीतिक स्थिती बळकट करण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केले असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.

हा प्रकल्प ८,६८६ कोटी रुपयांचा असून केरळ सरकारची ५३७०.८६ कोटींची भागीदारी आहे. तर अदानी समुहाने २४९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून केंद्राने ८१८ कोटींचा निधी

पीटीआय, देहरादून

जगप्रसिद्ध ११वे ज्योतिर्लिंग श्री

केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी

धार्मिक परंपरेनुसार उघडण्यात

आले. या प्रसंगी, मुख्यमंत्री

पुष्करसिंह धामी धार्मिक विधीत

सहभागी झाले व त्यांनी राज्याच्या

सुख, समृद्धी आणि शांतीसाठी

श्री केदारनाथ धाममधील पहिली

पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नावाने करण्यात आली. शुक्रवारी

सकाळी ७ वाजता वैदिक मंत्रांच्या

उच्चारासह 'हर हर महादेव'चा

जयघोष आणि ग्रेनेडियर्सच्या

रेजिमेंटल बॅंडच्या भक्तीमय

प्रार्थना केली.

ि विकासाचे प्रवेशद्वार आहे.हे बंदर केरळसाठी स्वप्नवत आहे.या बंदरामुळे जागतिक सागरी व्यापार, मालवाहतूकीसाठी दुवा ठरणार आहे. - पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

'अनेकांची झोप लवकरच उडणार'

गेल्या १० वर्षांत भारताने आपल्या बंदरांची क्षमता दप्पट केली आहे

आणि राष्ट्रीय जलमार्ग आठपट वाढवले आहेत. आंज जगातील

जहाजबांधणीतही देशाने आता पहिल्या २० बंदरांमध्ये स्थान मिळविले आहे.

हा प्रसंग केवळ बंदर उद्घाटनाचा नसून तिसऱ्या सहस्राब्दीच्या

पहिल्या ३० बंदरांमध्ये दोन भारतीय बंदरांचा समावेश आहे. जागतिक

उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन विरोधी पक्षाच्या 'इंडिया' आघाडीचे स्तंभ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 'शशी थरूरदेखील येथे बसले आहेत आणि मी असे म्हणू इच्छितो की आजचा कार्यक्रम अनेक लोकांची झोप उडवेल' असे पंतप्रधान म्हणाले.

समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी अदानी समुहाने विकसित यांच्यावर निराश होऊ शकतात, ज्यांनी स्वतः गुजरातचे असूनही केलेल्या विळींजम बंदराचे कौतुक करताना मोदी म्हणाले की. केरळमध्ये इतके मोठे बंदर बांधले गुजरातमधील लोक अदानी आहे.

नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरण पीटीआय, नवी दिल्ली कोणत्याही टप्प्यावर सुनावणीचा अधिकार खटल्याच्या निष्पक्षतेत

जीव आणतो, असे सांगत **नॅशनल हेराल्डमधील** आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली न्यायाधीशांनी याप्रकरणी ८ मे रोजी न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेसच्या सुनावणी होणार असल्याचे माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सांगितले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहल गांधी यांना नोटीस न्यायाधीशांनी काँग्रेस नेते सॅम

बजावली. पित्रोदा, सुमन दुबे तसेच 'यंग इंडियन', 'डोटेक्स मर्चंडाइज आरोपपत्राची दखल घेताना त्यांचा सुनावणी घेण्याचा अधिकार प्रायव्हेट लिमिटेड' आणि सुनील उपलब्ध होता, असे विशेष भंडारी यांनाही नोटीस बजावली न्यायाधीश विशाल गोगणे म्हणाले. आहे.

> प्रपत्र क्र. आयएनसी-२६ [कंपनी (स्थापना) नियम, २०१४च्या

नियम ३० अन्वये] कंपनी अधिनियम, २०१३, कंपनी अधिनियम, २०१३चे कलम ८(१) आणि कंपनी (स्थापना) नियम, २०१४चा नियम ८(१) बाबतीत केंद्र शासन पश्चिम विभाग यांच्यासमोरील विद्यमान कंपन्यांचा परवाना व ८डी श्री समर्थ प्रसाद नगर राजू पोटे मार्ग, मुक्काम पोस्ट पेण, रायगड महाराष्ट्र-४०२१०७ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या फोरम ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट्स, विनंती अर्जदार यांच्या बाबतीत सामान्य जनतेला याद्वारे सचना देण्यात येते की. कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत राहण्यास इच्छुक नसलेल्या, २७ मार्च २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पारित झालेल्या विशेष ठरावाच्या अनुषंगाने 'प्रायव्हेट लिमिटेड' हे शब्द त्यांच्या नावासोबत यापुढेही लाव इच्छिणाऱ्या कंपनीने अधिनियमाच्या कलम ८ अंतर्गत परवाना प्रत्यपित करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम ८ नुसार केंद्र शासनाकडे अर्ज केला आहे. प्रस्तावित बदलामुळे/ कंपनीच्या स्टेटसमुळे ज्यांच्या हितसंबंधावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही व्यक्तीने हितसंबंधाचे स्वरूप व विरोधाची कारणे नमूद केलेल्या शपथपत्राची पुष्टी जोडून आपला विरोध या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा दिवसांत संबंधित कंपनी निबंधक, १००, एव्हरेस्ट, मरिन ड्राइव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथे पोहोचवावा किंवा रजिस्टर्ड पोस्टद्वारा पाठवाव आणि त्याची एक प्रत अर्जदार कंपनीकडे निम्नोल्लेखित पत्त्यावर तिच्या नोंदणीकृत कार्यालयात सादर करावी : फोरम ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्टर यांच्यासाठी व यांच्या वतीने वेबसाइट : www.adityabirlarealestate.com ईमेल : ctil.investorrelations@adityabirla.com CIN-L17120MH1897PLC000163

कंपनीच्या समभागधारकांना सूचना विषयः समभागांचे गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (IEPF) सस्पेन्स खात्यामध्ये अत्यावश्यक हस्तांतरण

वेळोवेळी सुधारित कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाद्वारे अधिसुचित गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निर्धी प्राधिकरण (खाते, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परॅतावा) नियम, २०१६ ('IEPF नियम') सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या अनुच्छेद १२४(६) च्या तरतुदींच्या अनुषंगाने याद्वारे सूचना देण्यात येत आहे इतर नियमांसह, IEPF नियमांमध्ये लागोपाठच्या सात वर्षांसाठी किंवा अधिक कालावधीसाठी ज़्या समभागांच्या संदर्भात लाभांश देऊ करण्यात आलेला नाही किंवा समभागधारकांनी दावा केलेला नाही अशा सर्व समभागांच्या गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी सस्पेन्स खाते ('IEPF सस्पेन्स खाते') मध्ये हस्तांतरणाची तरतूद आहे.

कंपनीद्वारे संबंधित समभागधारकांना त्यांच्या कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत असलेल्या पत्त्यांवर वैयक्तिक माहिती पाठविण्यात आलेली आहे. ज्यात त्यांना त्यांचे समभाग IEPF सस्पेन्स खात्यामध्ये हस्तांतरित करण्यास पात्र असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. हे २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी घोषित लाभांशाच्या संदर्भात आहे जो २०२५-२६ या आर्थिक वर्षादरम्यान IEPF सस्पेन्स खात्यामध्ये हस्तांतरित करावयाचा आहे. ज्यांना सूचना पाठविण्यात आलेली आहे त्या समभागधारकांची यादी फ़ोलिओ क्रमांक े/ डीपीआयडी व क्लायंट आयडीसह कंपनीच्या वेबसाइटवर www.adityabirlarealestate.com येथे अपलोड करण्यात आलेली आहे. समभागधारक कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन न वठविलेल्या लाभांशाचे आणि हस्तांतरित करावयाच्या समभागांचे तपशील तपासन पाह शकतात. ३१ जुलै २०२५ पर्यंत समभागधारकांकडून काहीही पत्रव्यवहाँर प्राप्त न झाल्यास कंपर्नोद्वारे सदर IEPF नियमांचे पालन करोत सदर समभागांचे IEPF सस्पेन्स खात्यामध्ये हस्तांतरण करण्यात येईल.

कंपनीस लाभांशाची रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा करता यावी, यासाठी समभागधारकांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीस किंवा एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ('आरटीए') यांना खाली नमूद पत्ता/ईमेल आयडीवर ईमेल लिहावा आणि सोबत ज्या बॅक खात्यामध्ये लाभांश जमा करावयाचा आहे त्या खात्याचा कॅन्सल केलेल्या चेकची एक प्रत जोडावी; नीट भरलेला फॉर्म ISR-१ आणि ISR-२; PAN कार्ड आणि विनंतीपत्राची स्वाक्षांकित प्रत. कॅन्सल केलेल्या चेकवर समभागधारकाचे नाव नसल्यास, नीट स्वाक्षांकित केलेल्या बँक पासबुक विवरणाची प्रत सोबत जोडण्यात यावी.

ज्या समभागधारकांनी आपले ईमेल आयडी नोंदविलेले नाहीत, त्यांना आम्ही स्मरण करून देतो की, त्यांनी खाली नमूद ईमेल आयडीवर ते लवकरात लवकर नोंदवावेत.

समभागधारकांनी लक्षात घ्यावे की, समभाग/लाभांश IEPF सस्पेन्स खात्यामध्ये हस्तांतरित झाल्यावरही त्यांना IEPF कडून लाभांशासह सदर समभागांसाठी दावा करता येईल, त्यासाठीची तपशीलवार प्रक्रियाँ आणि आवश्यकता www.iepf.gov.in येथे उपलब्ध आहेत.

याबाबतीत अधिक माहिती/खुलाशासाठी संबंधित समभागधारकांनी कंपनीच्या किंवा त्यांच्या आरटीएच्या पुढील पत्त्यांवर संपर्क साधावा :

चे मा मा त	आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वीची सेंचुरी टेक्सटाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड) सेंचुरी भवन, डॉ. ॲनी बेझंट रोड, बरळी, मुंबई-४०० ०३०.	एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायत्स्टेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायत्स्टेट लिमिटेड) सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३.
थे त्रा	टेली : ०२२ २४९५ ७००० ईमेल : ctil.investorrelations@adityabirla.com	टेली : ०२२-४९१८ ६००० ई-मेल आयडी : rnt.helpdesk@in.mpms.mufg.com
डे त	(पूर्वीची	आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड सेंचुरी टेक्सटाइल्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड)
स ने	स्थान : मुंबई दिनांक : २ मे २०२५	स्वा/ - अतुल के. केडिया संयुक्त अध्यक्ष (विधि) व कंपनी सचिव

सुरांमध्ये मंदिराचे दार उघडण्यात आले. राज्य सरकारने तीर्थयात्रा सरळीत आणि सुलभ करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था अंतिम केल्या असून सुरक्षा आणि सोयींसाठी तरतुदी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या वर्षी चारधाम यात्रेत एक नवीन विक्रम प्रस्थापित होईल असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी धार्मिक विधीत सहभागी

केदारनाथ धाम भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे शाश्वत प्रतीक असून सनातन धर्माच्या अनुयायांसाठी अपार श्रद्धेचे ठिकाण आहे. - पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड

9०८ क्विंटल फुलांनी सजावट, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केदारनाथ मंदिर १०८ विंवटल फूलांनी सजविण्यात आले होते. या वेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली. तत्पूर्वी बाबा केदारनाथ यांची पालखी उखीमठ येथून पवित्र केदारधाममध्ये पोहोचली. सकाळी सहा वाजता श्री केदारनाथ धामचे रावल भीमाशंकर लिंग, पुजारी बागेश लिंग, केदारनाथच्या आमदार श्रीमती आशा नौटियाल, जिल्हा दंडाधिकारी सौरभ गहरवार, बीकेटीसीचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थापलियाल, तीर्थ पुरोहित श्रीनिवास पोस्टी यांनी , वैदिक पुजारी आणि भैरवनाथचे अरविंद शुक्ला यांनी गर्भगृहातील पवित्र विधींमध्ये भाग घेतला. देवतांचे आवाहन आणि विश्व कल्याणांची शपथ घेतल्यानंतर श्री केदारनाथ मंदिराचे दरवाजे सकाळी सात वाजता भाविकांसाठी उघडण्यात आले.

आक्षेपार्ह मजकूर वापरणार नाही; रामदेवबाबांचे प्रतिज्ञापत्र नवी दिल्ली: हमदर्द रूह अफझाविरोधात 'शरबत जिहाद' सारखा कोणताही अपमानास्पद मजकूर वापरणार नसल्याचे तसेच समाज माध्यमावरही प्रकाशित करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र योग गुरु रामदेव यांनी शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केले. यापूर्वी न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी १ मे रोजी झालेल्या सुनावणीत समाज माध्यमावरील वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले होते तसेच प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी रामदेव यांच्या पतंजली फूड्स लिमिटेडनेदेखील प्रतिज्ञापत्र सादर केले.या प्रकरणात हमदर्द नॅशनल

फाउंडेशन इंडियाने रामदेव आणि पतंजली फूड्सविरोधात खटला दाखल केला होता.



